

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील प्रमुख जिल्हामार्ग/राज्य महामार्गाच्या हद्दीपासून विहित अंतरावर समांतर अथवा छेदून सेवा वाहिनी टाकण्यासंदर्भात परवानगी देणे.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक बांधकाम विभाग

शासन शुध्दीपत्रक, क्रमांक:संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२४६(भाग-१)/रस्ते-७

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- १२ जानेवारी, २०१८.

### शुध्दीपत्रक

शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक:संकीर्ण-२०१७/प्र.क्र.२४६/रस्ते-७, दिनांक ३० मे, २०१७ मधील परिच्छेद ३(१) मधील उप परिच्छेद २ मधील ओळ क्रमांक ६ येथे नमुद “अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर अर्जदाराच्या विकल्पानुसार शासकीय कामकाजाच्या एक दिवसात कार्यकारी अभियंता/किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी एकूण शुल्काची माहिती अर्जदारास ऑनलाईन द्यावी. त्यानुसार अर्जदाराने ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी २ शासकिय कामकाजाच्या दिवसात प्राधिकाऱ्यांकडून ऑनलाईन मंजूरी प्राप्त करावी.” या ऐवजी “अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी २ शासकिय कामकाजाच्या दिवसात प्राधिकाऱ्यांकडून ऑनलाईन मंजूरी प्राप्त करावी.त्यानंतर अर्जदाराच्या विकल्पानुसार शासकीय कामकाजाच्या एक दिवसात कार्यकारी अभियंता/किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी एकूण शुल्काची माहिती अर्जदारास ऑनलाईन द्यावी. त्यानुसार अर्जदाराने ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर e-permission चे परवानगी पत्र त्याच दिवशी ऑनलाईन द्यावे.” असे वाचावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक, महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१८०११२१६२९५९२७१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( प्रकाश इंगोले )

उप सचिव

प्रति,

१. मा.मंत्री (सार्वजनिक बांधकाम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग.
५. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व मुख्य अभियंते, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (विद्युतसह).
७. संचालक, उद्याने व उपवने, मुंबई.
८. सर्व अधीक्षक अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युतसह).
९. अधीक्षक अभियंता यांनी आपल्या अधिनस्त विभागातील कार्यालयांना सदर शासन निर्णयाची प्रत अग्रेषित करावी.
१०. कार्यासन (निवडनस्ती).